



27/SEL/MP/2026

May 18, 2026

To,
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai-400 051.
NSE Symbol: **SHEMAROO**

Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai - 400 001.
Scrip Code : 538685

Dear Sir/Madam,

Ref: SHEMAROO ENTERTAINMENT LIMITED - ISIN: INE363M01019

Sub: Newspaper Publication of Audited Financial Results for the quarter & year ended 31st March, 2026

Pursuant to the provision of Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisement published by the Company in Financial Express - All Editions (English Newspaper) and Mumbai Lakshadeep - Mumbai Edition (Marathi Newspaper) on May 18, 2026 regarding Audited Financial Results for the quarter & financial year ended 31st March, 2026.

Kindly take above information on record and the same is also disseminated on the website of the Company i.e. www.shemarooent.com.

Yours faithfully,
For Shemaroo Entertainment Limited

Meenakshi A. Pansari
Company Secretary & Compliance Officer
ICSI membership no. A53927

Encl: as above

SHEMAROO ENTERTAINMENT LIMITED

Shemaroo House, Plot No. 18, Marol Co - Op. Industrial Estate, Off Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059.
Tel.: +91 - 22 4031 9911 | Fax: +91 - 22 2851 9770 | Email: shemaroo@shemaroo.com
shemarooent.com | CIN: L67190MH2005PLC158288

GLOBAL BODY ADVISES AGAINST BORDER CLOSURES, URGES ISOLATION

Outbreak of Ebola a public health emergency: WHO

REUTERS
May 17

AN EBOLA OUTBREAK in the Democratic Republic of Congo and Uganda has been declared a public health emergency of international concern by the World Health Organisation, after 80 suspected deaths.

The WHO said the outbreak, caused by the Bundibugyo virus, does not meet the criteria of a pandemic emergency but that countries sharing land borders with the DRC are at high risk of further spread.

On Sunday, the UN health agency said in a statement that 80 suspected deaths, eight laboratory-confirmed cases and 246 suspected cases had been reported as of Saturday in the DRC's Ituri province across at least three health zones, including Bunia, Rwampara and Mongbwalu.

One case was confirmed in the eastern Congolese city of Goma, a statement by M23 rebels said.

The DRC health ministry had said on Friday that 80 people had died in the new out-



A man is being carried into an ambulance following confirmation of an Ebola outbreak in Bunia, Congo

break in the eastern province. The 17th outbreak in the country, where Ebola was first identified in 1976, could in fact be much larger, given the high positivity rate of the initial samples and increasing number of suspected cases being reported, the WHO said.

The outbreak is "extraordinary" as there are no approved Bundibugyo virus-specific therapeutics or vaccines, unlike for Ebola-Zaire strains,

it said. All but one of the country's previous outbreaks were caused by the Zaire strain.

The DRC-Uganda outbreak poses a public health risk to other countries, with some cases of an international spread already documented, the agency said, advising countries to activate their national disaster and emergency-management mechanisms and undertake cross-border screening and screening at main internal roads.

The agency advised immediately isolating confirmed cases and monitoring contacts daily, with restricted national travel and no international travel until 21 days after exposure.

In Uganda's capital, Kampala, two apparently unrelated laboratory-confirmed cases, including one death, were reported on Friday and Saturday, from people travelling from the DRC, the WHO said.

The WHO said on Sunday that a previously reported laboratory-confirmed case in Kinshasa, the capital of the Democratic Republic of Congo, had tested negative after secondary testing was done.

Bundibugyo virus-disease contacts or cases should not travel internationally, unless as part of a medical evacuation, the WHO said.

The agency advised immediately isolating confirmed cases and monitoring contacts daily, with restricted national travel and no international travel until 21 days after exposure.

At the same time, the WHO urged countries not to close their borders or restrict travel and trade out of fear, as this could lead to people and goods making informal border crossings that are not monitored.

Federal funding for Trump's WH ballroom in jeopardy

REUTERS
Washington, May 17

A US SENATE official on Saturday removed security funding that could be used for President Donald Trump's planned White House ballroom from a massive spending package, Democratic lawmakers said, imperiling Republican efforts to devote taxpayer money to the contentious project.

The decision by the Senate's parliamentarian, Elizabeth MacDonough, deals a blow to Trump and his administration, which has sought the money for security purposes related to the ballroom. Trump has said the construction would be funded by \$400 million in private donations. But Senate Republicans are seeking \$1 billion in taxpayer funding to the Secret Service for security upgrades to the ballroom and other structures. Democrats have criticised the ballroom as an expensive and frivolous diversion by Trump at a time when Americans face rising costs.

Four dead in Ukraine's drone strike on Russia

REUTERS
May 17

AT LEAST FOUR people were killed, including three in the Moscow region, after Ukraine launched its biggest overnight drone attack on the Russian capital in more than a year, local officials said on Sunday.

A fourth person was killed in the Belgorod region bordering northeastern Ukraine, local authorities said, while Russia's defence ministry said by midday more than 1,000 Ukrainian drones had been downed over the country in the past 24 hours.

Ukraine's President Volodymyr Zelenskyy had vowed retribution on Friday following Russia's heaviest drone and missile attack on Kyiv over a two-day period since the war started more than four years ago.

Confirming the attack, Zelenskyy posted a video on X of a drone in flight, columns of smoke and fire crews trying to extinguish the flames.

"Our responses to Russia's prolongation of the war and its attacks on our cities and communities are entirely justified,"



A house catches fire after a Ukrainian attack in Khimki, just outside Moscow, Russia, on Sunday

Zelenskyy said. He added that Ukraine was able to strike targets more than 500 km (310 miles) from the border despite dense Russian air defences around Moscow.

"We are clearly telling the Russians: their state must end its war," he said.

Russia's foreign ministry accused Kyiv of targeting civilians.

"To the sound of Eurovision songs, the Kyiv regime, financed by the EU, carried out yet another mass terrorist attack," TASS news agency cited the ministry's spokeswoman Maria Zakharova as

saying. Both sides in the conflict deny deliberately targeting civilians.

Ukraine has stepped up drone attacks on targets deep inside Russia in recent weeks, aiming to knock out oil refineries, depots and pipelines, as both sides seek to degrade each other's infrastructure.

TASS cited Moscow Mayor Sergei Sobyanin as saying air defences had destroyed 81 drones headed for Moscow since midnight, making it the largest attack on the capital in more than a year.

FROM THE FRONT PAGE

L'affaire Tata: New battle...

THE TRUSTS ALSO argued that the amendment to Section 30A(2), which caps perpetual trustees at one-fourth of board strength, was prospective in nature and did not apply to appointments made before September 1, 2025.

Legal experts said the Bombay High Court appeared to be the most immediate and effective forum available to the Trust if it chose to challenge the direction.

"The principal issues likely to arise would concern the ex parte nature of the directions, the absence of an opportunity of hearing to the Trust prior to issuance thereof, and the scope and manner of exercise of powers under Section 36A(1) of the Maharashtra Public Trusts Act, 1950," said Tushar Kumar, advocate, Supreme Court of India.

Experts added that the matter would require immediate legal action if the Trust intended to challenge the Charity Commissioner's directive. "This is not really a slow statutory-appeal situation. When a trust meeting is stopped ex parte on the eve of the meeting, the matter becomes an urgent writ-court issue," said Rishabh Gandhi, founder, Rishabh Gandhi and Advocates.

He added that the High Court would likely examine whether the Charity Commissioner had jurisdiction to issue such a direction, whether procedural fairness was followed and whether the restraint was



proportionate to the pending inquiry.

The Charity Commissioner's May 15 direction has also triggered questions over whether the regulatory scrutiny could extend to other Tata Trusts entities, including the Sir Dorabji Tata Trust (SDTT).

Experts said the present controversy appeared largely SRTT-centric because both the complaints and earlier Bombay High Court proceedings related specifically to the composition of the SRTT board.

However, both Gandhi and Kumar noted that while the substance of the order focused on SRTT, the drafting referred more broadly to "TATA Trusts", creating ambiguity over the scope of the direction. Kumar added that while no express legal restraint currently operated against SDTT, future scrutiny could arise if separate complaints or proceedings

were initiated. In April, former trustee Mehli Mistry filed a change objection before the Charity Commissioner, alleging governance lapses at SDTT. The trust — which holds nearly 28% in Tata Sons and is its single-largest shareholder — has so far not filed a caveat before the Bombay High Court in relation to Mistry's objection.

The role of Venu Srinivasan has also come under scrutiny after the Charity Commissioner's order disclosed that the regulator had received a complaint from him on April 28.

Tata Trusts said it had no prior knowledge of Srinivasan's complaint and noted that he had acknowledged notices for both the originally scheduled May 8 meeting and the rescheduled May 16 meeting.

Legal experts said there was nothing inherently unlawful about a sitting trustee approaching the Charity Commissioner if governance or legal concerns existed within the trust. However, they added that any further action by the Trust would depend on whether issues such as breach of fiduciary duty, confidentiality or mala fide intent could be established.

The dispute is also expected to become an early test case on how the 2025 amendments to Maharashtra's public trust law apply to legacy charitable trusts and long-standing governance structures.

Fast on fashion...

MANUFACTURING IS ROUTED to individual tailors through an app-based network.

Virgio, founded by former Myntra CEO Amar Nagaram in 2022, combines AI-led trend mapping with a relatively shorter inventory cycle of about 45 days. Unlike NEWME, which sells only through its own channels, Virgio also sells through Myntra, Nykaa Fashion and Ajo.

Investor interest in the segment has risen steadily. NEWME has raised \$35.6 million so far, while Virgio has secured \$37.8 million from investors including Prosus, Accel and Alpha Wave Global.

The shift comes as Gen Z emerges as a key driver of the consumption story. According to Redseer Strategy Consultants, the cohort is expected to command \$1.3 trillion in consumption by 2030 and account for half of India's fashion industry.

Unlike traditional fashion cycles built around seasonal collections, Gen Z-driven trends often shift within weeks, forcing brands to rethink sourcing and production models.

"Gen Z consumers increasingly seek differentiation over mass availability. The risk of showing up to a party wearing the same outfit as someone

else is a real deterrent for them," said an analyst tracking the sector.

Traditionally, fashion brands manufacture collections months in advance and hold 120-160 days of inventory. Forecasting errors often result in discounting and capital remaining locked in warehouses. The new-age startups are attempting to compress that cycle by producing only after consumer demand becomes visible.

The model itself was pioneered globally by Shein, which built a small-batch, AI-led supply chain that scaled production only after demand validation.

India's ban on Shein in 2020 created space for domestic startups in affordable, trend-led fashion, though competition is intensifying again after Shein's return through a licensing partnership with Reliance Retail earlier this year. Large incumbents are also responding. Trent launched Burnt Toast in 2025, while Aditya Birla Fashion and Retail introduced OWND! as companies seek to capture younger consumers through faster, technology-led fashion cycles. Analysts said the competitive edge in the segment may increasingly depend on which brands can read consumer demand quickest while carrying the least inventory.

Silver may trade at a premium

FUND MANAGERS COULD struggle to procure sufficient metal if domestic premiums widen further, they opined, adding silver fund-of-funds may also face similar pressures.

A Directorate General of Foreign Trade (DGFT) notification on May 16 said imports of bars containing silver up to 99% would now be in the restricted category if it is meant for domestic consumption. However, silver imported for processing and value-added exports such as jewellery would continue to be unrestricted. On May 13, customs duty on imports of gold and silver was raised to 15% from 6%, and on platinum to 15.4% from 6.4%, to moderate imports of these non-essential items.

Traders now expect the import restrictions to tighten local availability and support higher prices. Market participants holding inventories are likely to seek higher premiums, as sourcing fresh silver for investment purposes could become difficult. Some stockists, too, are reluctant to sell immediately, anticipating higher prices ahead.

Viraj Didwania, director at Foresight Bullion, said the sequence of policy measures indicated the government's intent to curb non-essential precious metal imports. He added that there is enough silver refining capacity in the country. "Four refineries have been approved by the London



Bullion Market Association (LBMA). Going forward, these refineries can import raw material containing silver and refine it into LBMA-standard bars acceptable for silver ETFs," Didwania observed.

India produces silver primarily as a by-product of zinc production. Four domestic refineries currently hold LBMA accreditation and are capable of manufacturing bars eligible for ETF holdings, though market participants said scaling up such supply could take time.

While the government notification exempts silver imports meant for exports, export-oriented units will not be permitted to divert excess supplies into the domestic market. Industry executives said industrial users would continue to receive import licences under "actual user" conditions. There are also no restrictions on imports of silver ore, silver granules or silver paste.

The solar energy sector, a major consumer of silver paste, is expected to continue

imports without disruption. India currently imports around 90% of its silver paste requirement, with domestic production accounting for less than 10%.

Jateen Trivedi, vice-president for research (commodity and currency) at LKP Securities, said the measures amounted to tighter regulation rather than a complete halt to imports.

"The silver import restriction doesn't mean India has shut the door; it means the entry is now guarded. Supply isn't stopping — it is being regulated and channelised," he said.

According to Trivedi, the MCX-LBMA spread will be a key indicator to track the extent of domestic tightness and the premium Indian buyers are paying over global prices.

"Listed refiners and ETF pricing in India will also reflect the tightness, because they become the easiest access point when physical supply is gated," he added.

Prudential buys 75% stake...

PRUDENTIAL HAS ALREADY entered into a 70:30 joint venture with Sundari Investments, owned by the HCL Group promoters, to set up Prudential HCL Health Insurance, a standalone health insurer. The health insurance business is expected to commence operations in 2026, subject to regulatory approvals. The company also holds a 35% stake in ICICI Prudential Asset Management Company and a 22% stake in ICICI Prudential Life Insurance Company.

Sunil Bharti Mittal, founder and chairman, Bharti Enterprises, said in a statement that Prudential's experience and global scale, combined with Bharti's strong track record, would create a formidable alliance to tap into the immense potential of India's life insurance sector.

Prudential CEO Anil Wadhvani said the deal will also strengthen the UK-based insurer's presence across India's life, health and asset management businesses. "By acquiring a controlling stake in Bharti Life, we are bringing together Prudential's nearly 180 years of global insurance expertise and Bharti's strong



regulatory authorities on this process and will seek an appropriate timeframe for the divestment that may be required, in the interests of its shareholders."

Part of the proceeds from any divestment in ICICI Prudential Life will be used to support future growth in the business, while the remaining capital will contribute to Prudential's free surplus.

Bharti Group had initially partnered with AXA in 2006, holding 74% stakes each in Bharti AXA Life Insurance and Bharti AXA General Insurance. In 2020, Bharti Group and AXA exited the general insurance business by selling Bharti AXA General Insurance to ICICI Lombard.

In October 2023, Bharti Group acquired AXA's 49% stake in Bharti AXA Life Insurance, taking full control of the company. In February 2025, 360 ONE Asset, through its funds, acquired a 15% stake in Bharti AXA Life Insurance.

Bharti AXA Life Insurance reported a new business premium of ₹1,069 crore in the previous fiscal, accounting for around 0.23% of the industry's ₹4.59 lakh crore premium collections.

Shemaroo Entertainment Limited
(CIN: L67190MH2005PLC158288)
Registered Office: Shemaroo House, Plot No. 18, Marol Co-Op. Industrial Estate, Off Andheri - Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059
Tel: +91 - 22 - 4031 9911 E-mail: compliance.officer@shemaroo.com
Websites: www.shemaroent.com

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2026

Particulars	Standalone				Consolidated	
	Quarter ended		Year ended		Year ended	
	31.03.2026	31.03.2025	31.03.2026	31.03.2025	31.03.2026	31.03.2025
	Audited Refer Note c	Audited Refer Note c	Audited	Audited	Audited	Audited
1. Total Income from operations	13,149	19,926	55,369	65,985	58,921	69,354
2. Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(9,657)	(602)	(29,913)	(11,865)	(29,474)	(11,435)
3. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(9,657)	(602)	(29,913)	(11,865)	(29,474)	(11,435)
4. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7,267)	(573)	(22,161)	(8,750)	(21,815)	(8,447)
5. Total Comprehensive Income/(Expense) (after tax)	(7,354)	(600)	(22,248)	(8,777)	(21,905)	(8,519)
6. Equity Share Capital (Face Value of Rs 10 per share)	2,873	2,732	2,873	2,732	2,873	2,732
7. Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of the previous years)	-	-	23,634	44,266	24,126	44,443
8. Earning Per Share of Rs 10 each (before and after extraordinary items)						
Basic:	(26.90)	(2.10)	(81.06)	(32.07)	(79.96)	(31.14)
Diluted:	(26.90)	(2.10)	(81.05)	(32.02)	(79.96)	(31.09)

a. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 16, 2026.
b. The above is an extract of the detailed format of the Consolidated and Standalone Financial Results for the year ended March 31, 2026 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the website of the Company, National Stock Exchange of India Limited and BSE Limited i.e. at www.shemaroent.com, www.nseindia.com and www.bseindia.com, respectively. The same can also be accessed by scanning the QR code below.
c. The figures for the quarter ended 31st March, 2026 and 31st March, 2025 are the balancing figures between year ended audited and the reviewed figures in respect of the year-to-date upto nine months of the relevant financial year

By Order of the Board
For Shemaroo Entertainment Limited
sd/-
Hiren U. Gada
CEO
(DIN:01108194)

Place : Mumbai
Date : May 16, 2026

माजलगाव- तेलगाव रस्त्यासाठी ३३ कोटींचा निधी मंजूर

बीड, दि. १७ : माजलगाव-तेलगाव हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला होता. मोठमोठे खडे, तुटलेले डांबरीकरण, अपघातांची वाढती संख्या आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक सामाजिक संघटना, श्रामरथ आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रास्ता रोको आंदोलन, निवेदने आणि

आंदोलनाच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुवतीची मागणी केली होती. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत आयुष्यान भारत योजनेचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेते यांनी पुढाकार घेत माजलगाव तेलगाव रस्त्यासाठी तब्बल ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे. या

निधीमुळे रस्त्याचे मजबुतीकरण, दुरुवती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कामे होणार असल्याने हा निर्णय शेकडो नागरिकांचे जीव वाचवणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, रुग्णावाहिका आणि सर्वसामान्य नागरिक या रस्त्याचा वापर करतात.

सार्वजनिक सूचना

याद्वारे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, श्री. संजोय दिनामथ बेनिंग आणि श्रीमती नंदिता संजोय बेनिंग यांच्या नावे असलेले, शेअर प्रमाणपत्र क्रमांक २७८, सभासद नोंदवही क्रमांक ३७३, व्यापक्ये शेअर क्रमांक १८१ ते १८५, समाधिष्ठ आहते, हे मूळ शेअर प्रमाणपत्र हावले/गहाडू झाले असून, पूर्ण शोध घेऊनही ते सापडत नाहीये.सदर शेअर प्रमाणपत्राच्या संदर्भात विक्री, हस्तान्तरण, गहाण, बोजा, धारणाधिकार, वारसा हक्क किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, आक्षेप, हक्क, मालकी, हितसंबंध किंवा मागणी असलेल्या कोणत्याही व्यक्ती/व्यक्तीनी, बँकेने, वित्तीय संस्थेने किंवा प्राधिकारिताने, या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत, सहाय्यक कागदपत्रासह लेखी स्वरूपात अधोःखाद्री करणाऱ्यास तसे कळवणे आवश्यक आहे, अन्यथा सोसायटी/कंपनी कोणताही पुढील संदर्भ किंवा सूचना न देता त्यासंबंधी दुसरे शेअर प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही करेल. **सही/-**

श्री. जाहिद युनुस खान
सौ. फौजिया जाहिद खान
स्थळ: मुंबई / तारीख: १८/०५/२०२६

NOTICE

LARSEN & TOUBRO LTD
L & T HOUSE, BALLARD ESTATE,
NAROTTAM MORARJE MARG,
MUMBAI, MAHARASHTRA, 400001
Notice is hereby given that the certificate(S) for 210 bearing equity certificate Nos. 117550, 1350505, 468569 and Distinctive Nos. 6501433 to 6501467, 1395110240 to 1395110344, 621165673 to 621165742 under the folio no.70852772 of LARSEN & TOUBRO LTD standing in the name of Bharati Yeshwant, Manali Yeshwant Panandikar has been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said share should write to our Registrar, KFin Technologies Ltd, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within one month from this date else the Company will proceed to issue Duplicate Certificate (s).

Name Of Applicant: Bharati Ajai Mulgaokar
Address: B-304, Raheja Vistas, Raheja Vihar, Chandeli Farm Road Sakinaka, Andheri East, Mumbai-400072
Mobile No. +91 9821242923.
Place: Mumbai
Date: 18/05/2025

जाहिर सूचना

येथे माझे अशिल श्री. नेल्सन अल्बर्ट डिसिल्वा यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, फ्लॉट क्र. ३-८, लिस्ता मजला, मिलान फिमिली को-ऑपरेटिव्ह हीमिंग सोसायटी लि., बिचोली बंदर रोड, अग्रिमम केंद्रासमोर, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ येथे स्थित असून, क्षेत्रफळ ७९३ चौ. फुट, सदर मालमत्ता पाव मालाड बिल्डिंग, ता. बोरिवली येथील सीटीएफ क्र. ११०२, ११५९ आणि ११६० वर स्थित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणी क्र. बीओएम/अडव्-न/एचएसबी/टीसी/२२०२/८५-८६ असलेल्या मिलान फिमिली को-ऑपरेटिव्ह हीमिंग सोसायटी लि. च्या हद्दीत.

सदर फ्लॉटसंबंधी मालकी हक्काची साखळी पुढीलप्रमाणे आहे :
१. दिनांक ०१.१२.१९९० रोजीचे नोंदणीकृत विक्री करपत्र, जे मिलान फिमिली को-ऑपरेटिव्ह हीमिंग सोसायटी लि. तर्फे त्यांचे अध्यक्ष श्री. अशोक शिंदे आणि सचिव श्री. हरी एम. अडवाणी यांनी. जारीदारी नारायण वरत यांच्या निष्ठादित्ते केले होते.

२) श्री. जयदीप नारायण वरत आणि श्रीमती लुसी अल्बर्ट डिसिल्वा यांच्यामध्ये दिनांक १७.०१.१९९३ रोजी निष्ठादित्ते झालेल्या मालकी हक्काच्या फ्लॉटच्या विक्रीचा करार.

३) श्रीमती लुसी अल्बर्ट डिसिल्वा यांनी नेल्सन अल्बर्ट डिसिल्वा यांच्या नावे दिनांक ०४.०४.२०१६ रोजी निष्ठादित्ते केलेले, नोंदणी क्र.बीओएम-४-३०५०-२०१६ असलेले बक्षीकरण. सदर फ्लॉटसंबंधी सोसायटीने प्रत्येकी रु. ५०/- किमतीचे पाच शेअर्स, भाग क्र. १४६ ते १५० (दोन्ही समाविष्ट) अंतर्गत, भाग प्रमाणपत्र क्र. ३० जारी केले होते. तसेच असे कळविण्यात येते की, दिनांक ०१.१२.१९९० रोजीचे मूळ विक्री करपत्र तसेच सदर फ्लॉटसंबंधीची कागदपत्रे हरवली / गहाडू झाली असून, कसून शोध घेऊनही ती सापडलेली नाहीत.

सर्व संबंधित व्यक्तींनी याद्वारे सूचित करण्यात येते की, सदर हरवलेल्या / गहाडू झालेल्या मूळ कागदपत्रांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीसोबत कोणताही व्यवहार करू नये किंवा कोणताही व्यवहार करण्यात येऊ नये. सदर फ्लॉट, विक्री करपत्र आणि/किंवा शेअर्स संदर्भात कोणत्याही व्यक्तीचा कोणताही दावा, हक्क, शिर्षक, हितसंबंध, हस्तान्तरण, मागणी किंवा कोणत्याही प्रकारचा अधिकार असल्यास, त्यांनी त्यासंबंधीचे पुरावे जोडून लेखी स्वरूपात अधोःखाद्री कार्यवाही कराव्याचे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा, असा दावा असल्यास तो माफ केलेला आणि/किंवा सोडून दिलेला मानला जाईल.

सही/-
अॅड. वनिता एम. भावे
बी.ए., एल.एल.बी., नोंदारी (भासत सरकार)
उच्च न्यायालयाच्या वकील
पत्ता: डुकरा मंडी, ५७, वैभव शांति माल, एलएसी, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६५
दिनांक: मुंबई
दिनांक: १८.०५.२०२६

SBI भारतीय स्टेट बँक State Bank of India

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुदत रद्दम व त्याबरोबर व्याज रक्कम भरणे करण्यास कसून केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खालील -**पर्याप्तता अंशदत्तधे (पुनर्प्राप्त) वार्षिक** करपात आले. सिक्युरिटीयोजना अंशदत्त रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स अंशदत्त एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टिट्यूट अंशदत्त, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना धितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-प्रतिबंध होता टपाल प्राधिकरणाकडून टपाल प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता, खाते क्रमांक	प्रतिबंधित मालमत्तेचे घातणे	१३(२) सूचनेची तारीख	एकूण घटकवाढी
१	श्री. दिनेश कुमार खेडवाल निवासी पत्ता: श्री-४, जेसलडव्ज रिसिडेन्शियल एरिया सलाब, विली मॉडिअरवड, अलिबाग, रायवड-४०२०२२.	१.००/-	०२.०५.२०२६	३०.०४.२०२६ रोजी रु.
	श्री. हरिश्चंद्र बाबा मोर्डे, निवासी पत्ता: (१) मु. पोस्ट बोली, तालुका मुरुड-रायगड-४०२४०१. (२) मु. बालवानी, पोस्ट उरसोली, तालुका मुरुड, जिहवा रायगड. कार्यालय पत्ता: हेथर डिपार्टमेंट नोंदण, प्राथमिक आरोग्य केंद्र बोली मांडता, तालुका मुरुड, रायगड.	१.००/-	०४.०५.२०२६	४८.६२९/-
		१.००/-	२३.०१.२०२५	१,४४,८८१/-

सूचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करायचा अन्यथा सिक्युरिटीयोजना अंशदत्त रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स अंशदत्त एफकोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टिट्यूट अंशदत्त, २००२ चे कलम १३ चे उकमल (C) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर मुलक प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (C) च्या तद्दलीनुसार प्रथिभू मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.
दिनांक: पेण, दिनांक: १५.०६.२०२६

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया



निओजेन केमिकल्स लिमिटेड
सीआयएन: एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५०९१९
नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्रमांक १००२, १० वा मजला, डेव कोर्पोरा इमारत, कॅडबरी कंपनीसमोर, पोखरण रोड क्रमांक २, खोपट, ठाणे-४००६०१ **दूरध्वनी क्रमांक:** +९१ २२ २५४९ ७३००
फॅक्स: +९१ २२ २५४९ ७३९९ **ईमेल:** investor@neogenchem.com **वेबसाइट:** www.neogenchem.com

३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठीच्या लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा सारांश

कंपनीच्या संचालक मंडळाने शनिवार, १६ मे, २०२६ रोजी झालेल्या आपल्या सभेत, ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठीच्या कंपनीच्या लेखापरीक्षित आर्थिक निकालांवर (स्वतंत्र आणि एकत्रित) विचार करून त्यांना मंजुरी दिली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति इक्विटी शेअर रु. १ अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. ही कंपनीच्या आगामी ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल.

लेखापरीक्षित आर्थिक निकाल, त्यावरील लेखापरीक्षण अडवला, इतर परिशिष्टे आणि सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ५२(४) मध्ये संदर्भित इतर बाबींसह, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.nseindia.com आणि www.bseindia.com वर उपलब्ध आहेत आणि कंपनीच्या वेबसाइट <https://neogenchem.com/financial-performance/> आणि <https://neogenchem.com/announcements/> वर देखील पोस्ट केले आहेत.

क्विक रिसपॉन्स कोड स्कॅन करूनही तेच मिळवता येते.



निओजेन केमिकल्स लिमिटेडसाठी
सही
डॉ. हरिन कमाना
व्यवस्थापकीय संचालक
DIN No. 05136947

CHEMBOND CHEMICALS LIMITED (formerly Chembond Chemical Specialties Limited) Registered and Corporate Office: EL 37, Mahape, MIDC Navi Mumbai - 400 710 Email id: cs@chembondindia.com, Website: www.chembondindia.com, CIN: L20116MH2023PLC415282						
Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter/ Year ended 31 st March, 2026 Rs. in lakhs						
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year Ended		
		31.03.2026 Audited	31.12.2025 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2026 Audited	31.03.2025 Audited
1	Total Income from Operations	10,119.23	8,739.10	7,991.37	33,010.75	29,810.32
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and Extraordinary items)	1,395.02	1,191.69	1,161.59	4,525.90	4,217.43
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,395.02	1,191.69	1,161.59	4,525.90	4,217.43
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,162.58	971.17	869.21	3,478.03	3,091.90
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	1,222.10	965.97	858.66	3,521.92	3,071.08
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	1,344.83	1,344.83	1,344.83	1,344.83	1,344.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year) Basic and Diluted EPS	4.36	3.62	3.27	13.00	11.54
NOTES:						
1 The above Audited Financial Results for the quarter and Year ended 31 st March, 2026, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 16 th May, 2026 along with Audit Report.						
2 Key Numbers of Standalone Financial results.						
Particulars	Quarter ended		Year Ended			
	31.03.2026 Audited	31.12.2025 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2026 Audited		
Total Income from Operations (Net)	2,233.88	1,907.09	2,087.54	7,815.18	7,321.12	
Profit Before Tax	378.71	244.80	256.77	1,179.59	758.39	
Profit After Tax	416.74	226.09	207.87	1,038.90	602.86	
3 The above is an extract of the detailed format of consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company's website at www.chembondindia.com. The same can be accessed by scanning the QR code given below:						
For Chembond Chemicals Limited Sd/- Nirmal V. Shah Chairman & Managing Director DIN: 00083853						
Place: Mumbai Date: 16 th May, 2026						

shemaroo					
शेमारो एन्टरटेनमेंट लिमिटेड (सीआयएन: एल६७९९०एमएच२००पीएलसी १५८२८८)					
नोंदणीकृत कार्यालय: शेमारो हाऊस, प्लॉट क्र. १८, मालक को-ऑप.इंड. इस्टेट, अंधेरी कुला रोड व, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९, टेल.+९१-२२-२७३१९९११११					
ई-मेल आयडी: compliance.officer@shemaroo.com वेबसाइट: www.shemarooent.com					
दिनांक ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षाअखेरपर्यंतच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश :- (रु. लाखांमध्ये)					
अनु क्र.	वर्णन	संपलेले त्रैमासिक		एकत्रित संपलेले वर्ष	
		३१.०३.२०२६	३१.०३.२०२५	३१.०३.२०२६	३१.०३.२०२५
१.	प्रवर्तनातून एकुण उत्पन्न	१३,९२६	१९,९२६	५५,३६९	६५,९८५
२.	कालावधीसाठीचा निव्वळ नफा/(तोटा) (कर/अपवाददात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी पूर्वीचा)	(९,६५७)	(६०२)	(२९,९१३)	(१९,८६५)
३.	करपूर्व कालावधीसाठीचा निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	(९,६५७)	(६०२)	(२९,९१३)	(१९,८६५)
४.	करपाश्चात्त कालावधीसाठीचा निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा)	(७,२५४)	(५७३)	(२२,९६९)	(२९,८१५)
५.	एकूण सर्व समावेशक उत्पन्न / (खर्च)/(कर घट्टात)	(७,२५४)	(६००)	(२२,९६९)	(२९,९०५)
६.	सन्मन्य भागभांडवल (दरिणी मूल्य प्रत्येकी शेअर १०/-)	२,७३३	२,७३२	२,७३२	२,७३२
७.	राखीव (मागील वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	-	-	२३,६३४	४४,२६६
८.	प्रति शेअर प्रामाणिक प्रत्येकी रु. १०/- (अतिरिक्त बाबीपूर्वीचा आणि नंतरचा)	(२६.९०)	(२.९०)	(८९.०६)	(३२.०७)
	प्रायभूत / सौमिकृत :	(२६.९०)	(२.९०)	(८९.०६)	(३२.०७)

अ. वरील निष्कर्षे लेखापरीक्षा समितीकडून पूर्वीतोलून करण्यात आलेले आहे आणि संचालक मंडळाच्या दिनांक १६ मे, २०२६ रोजीच्या त्याबंदीमध्ये ते मंजूर करण्यात आलेले आहेत.
ब. सेबी (सूचीबद्धता आणि इतर प्रगतीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनियम ३३ अन्वये शेअर बाजारामध्ये दाखल केलेल्या दिनांक ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर नवीन सारांश आहे. लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण नमुना नसून, नसलून स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बी एस इ लिमिटेड च्या अंतर्गत www.nseindia.com आणि www.bseindia.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. खालील **QR** कोड स्कॅन करून देखील ते मिळवता येते.
क. ३१ मार्च, २०२६ आणि ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संबंधित आर्थिक वर्षांचा रक महिन्यांपर्यंतचे वर्ष-आजच्या तारखेपर्यंतचे लेखापरीक्षण केलेले वर्ष आणि पुनरावलोकन केलेले आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत.
दिनांक: मुंबई
दिनांक: १६ मे, २०२६

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Office No. 902 On 9th Floor along with one car parking space in the building known as "THE ORION BUSINESS PARK" of "HIMAT MANSION CO-OP. HSG. SOC. LTD.", S.V. ROAD, BORIVALI (WEST), MUMBAI: 400092, (hereinafter referred to as "the said Office alongwith Car Parking") from 1) MR. RAMESHBHAI SHANTILAL PAREKH, 2) MR. SUDHIRBHAI SHANTILAL PAREKH AND 3) MR. DINESH SHANTILAL PAREKH (hereinafter referred to as "the Members") Whereas SHRI NANJAL LALJI GALA had sold the Flat No. 25 on 3rd Floor in the building known as "HIMAT MANSION", situated at S.V. Road, Borivali (West), Mumbai - 400092, to SMT. TARABEN SHANTILAL PAREKH one of the existing tenant on ownership basis vide an Agreement dated 15th day of June, 1994. Whereas SMT. TARABEN SHANTILAL PAREKH died intestate on 22-08-2013. And her husband LATE SHRI SHANTILAL ABHECHAND PAREKH predeceased or her died intestate on 22-01-1986. And such as LATE SMT. TARABEN SHANTILAL PAREKH left behind her four legal heirs 1) MR. RAMESHBHAI SHANTILAL PAREKH, 2) MRS. JAYSHREE RAMESH SHAH, 3) MR. SUDHIRBHAI SHANTILAL PAREKH AND 4) MR. DINESH SHANTILAL PAREKH for the above said Flat No. 25, 3rd Floor, Himat Mansion Bldg., situated at S.V. Road, Borivali (West), Mumbai-400092. Whereas on demise of LATE SMT. TARABEN SHANTILAL PAREKH, her three sons 1) MR. RAMESHBHAI SHANTILAL PAREKH, 2) MR. SUDHIRBHAI SHANTILAL PAREKH AND 3) MR. DINESH SHANTILAL PAREKH had applied to the society for 100% membership of the said Flat in their name and after compliances of all the formalities society had accepted them as a members of the said Flat vide dated 14-12-2014 as per share certificate.

And then the HIMAT MANSION CO-OP. HSG. SOC. LTD. had gone under redevelopment of the society. Pursuant to Agreement for Permanent Alternate Accommodation dated 12th April, 2023 "BHATIA BUILDERS AND DEVELOPERS PRIVATE LIMITED" "THE DEVELOPERS", and "HIMAT MANSION CO-OP. HSG. SOC. LTD." "THE SOCIETY" had allotted a newly constructed Office No.902 on 9th Floor along with one Car parking space in the new building known as "THE ORION BUSINESS PARK" of "HIMAT MANSION CO-OP. HSG. SOC. LTD.", S.V. ROAD, BORIVALI (WEST), MUMBAI: 400092 to "THE MEMBERS" 1) MR. RAMESHBHAI SHANTILAL PAREKH, 2) MR. SUDHIRBHAI SHANTILAL PAREKH AND 3) MR. DINESH SHANTILAL PAREKH in lieu of above said Flat No.25 on 3rd Floor of building known as "HIMAT MANSION CO-OP. HSG. SOC. LTD.", S.V. Road, Borivali(West), Mumbai:400092. And said Agreement for Permanent Alternate Accommodation was registered under Serial No. BRL7-5490-2023 dated 12-04-2023. Where there are no any legal documents have been executed by the legal heirs of LATE SMT. TARABEN SHANTILAL PAREKH. Hence hereinafter they have been executed a fresh Release Deed dated 15-05-2026 to regularize the membership of 3 sons 1) MR. RAMESHBHAI SHANTILAL PAREKH, 2) MR. SUDHIRBHAI SHANTILAL PAREKH and 3) MR. DINESH SHANTILAL PAREKH, where Mrs. JAYSHREE RAMESH SHAH has released all her legal heirship rights in her mother's above said Flat No. 25 on 3rd floor to her 3 brothers equally and also she has confirmed that her 3 brothers have got newly constructed Office No. 902 on 9th Floor along with one Parking in lieu of old Flat No. 25, 3rd Floor in the same society are valid and subsisting and said Release Deed is registered on 15-05-2026 under document no. MB120-9725-2026. All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred old Flat No. 25 on 3rd Floor, by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K. L. Accolade, TPS-II, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed for the purchase of the above referred "the said Office alongwith Car Parking" on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

Sd/-
MRS. MANISHA M. KOTHARI
Advocate High Court
Date: 18/05/2026

CABLE CORPORATION OF INDIA LTD.
Bringing Power to the People
केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
कॉर्पोरेट ऑडिटर कंत्राट (सीआयएन): एल२३००एमएच१९५पीएलसी१०९५६८
नोंदणीकृत कार्यालय: लक्ष्मी इमारत, ६, सुब्रह्मण्यम मार्ग, बॅंकिंग स्टेट, मुंबई ४०० ००१
पुणे कार्यालय: +९१-२२-६६४४०००/४०३४/४०४२
वेबसाइट: www.cablecorporation.com, ई-मेल: customercare@cablecorporation.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभेची सूचना आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान

येथे सूचना देण्यात येत आहे की, १. कार्यालय सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (इंजीपे) शनिवार, ६ जून २०२६ रोजी दु.१२.०० वा. (भायचे), व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य कुशलताय माध्यम (ऑनलाईन) द्वारे आयोजित करण्यात येणार असून, सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवहारावर विचारविनिर्देश करण्याकरीता होणार आहे. २. इंजीपेच्या सूचना कंपनी/डिपॉझिटरी सहभागद्वाराकडे नोंदीतून असलेल्या सदस्यांच्या ई-मेल आवडीवर पाठविण्यात आली आहे. तसेच, इतर सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदीतून पत्त्यावर अनुमत पध